		Solt Solt is
	Duration: 2 hours	Max. Marks: 60
Note: 1. All questions are compulsory 2. Figures to the right indicate full	marks.	CHERTY AND STORE
<b>Q 1 A.</b> Explain the term Marketing Strateg <b>Q 1 B.</b> Comment on the future of Marketin		tics. (15)
Q 1C. Elucidate the role of Marketing Stra		(15)
Q <b>1D.</b> Discuss the concept of Green market		
Q 2A. Discuss the contents of marketing p	olans.	(15)
Q 2B. Explain the importance of Marketin	g Mix.	
	OR	
<b>Q 2C.</b> Describe SWOT analysis.		(15)
Q 2D. Differentiate between Defensive &	Offensive Marketing Strateg	gies.
Q3 A. Discuss the importance of Custome	r Lovalty	(15)
Q3 B. Explain PESTLE analysis.		A A
	OR	
Q3 C. Explain the techniques of Customer		(CRM). (15)
		$(\mathbf{C}\mathbf{K}\mathbf{W}\mathbf{I}).$
02 D Dispuss in brief the factors offecting	a concurrence housing hohowig	
Q3 D. Discuss in brief the factors affecting	g consumers' buying behavio	our.
Q4 A. Choose the correct option from th	ne following:	(5)
Q4 A. Choose the correct option from th I. —— marketing strategy includes many a	ne following:	(5)
Q4 A. Choose the correct option from the I. — marketing strategy includes many control of pollution.	ne following: areas ranging from conserva	(5) tion lit' environment to
Q4 A. Choose the correct option from th I. — marketing strategy includes many a control of pollution. a) Green Marketing Strategy	<b>he following:</b> areas ranging from conserva b) Viral Marketing Strate	(5) tion lit' environment to gy
Q4 A. Choose the correct option from the I. — marketing strategy includes many control of pollution.	ne following: areas ranging from conserva	(5) tion lit' environment to gy
Q4 A. Choose the correct option from the I. — marketing strategy includes many a control of pollution. a) Green Marketing Strategy c) Ambush Marketing Strategy .	<b>ne following:</b> areas ranging from conserva b) Viral Marketing Strate d) Guerilla Marketing Str	(5) tion lit' environment to gy ategy
<ul> <li>Q4 A. Choose the correct option from the second strategy includes many a control of pollution.</li> <li>a) Green Marketing Strategy</li> <li>c) Ambush Marketing Strategy .</li> </ul>	<b>he following:</b> areas ranging from conserva b) Viral Marketing Strate d) Guerilla Marketing Str keting decisions and actions	(5) tion lit' environment to gy ategy
<ul> <li>Q4 A. Choose the correct option from the I. — marketing strategy includes many a control of pollution.</li> <li>a) Green Marketing Strategy</li> <li>c) Ambush Marketing Strategy .</li> <li>2. — refers to the speed at which mare a) Product mix</li> </ul>	<b>ne following:</b> areas ranging from conserva b) Viral Marketing Strateg d) Guerilla Marketing Str keting decisions and actions b) Place Mix	(5) tion lit' environment to gy ategy
<ul> <li>Q4 A. Choose the correct option from the second strategy includes many a control of pollution.</li> <li>a) Green Marketing Strategy</li> <li>c) Ambush Marketing Strategy .</li> </ul>	<b>he following:</b> areas ranging from conserva b) Viral Marketing Strate d) Guerilla Marketing Str keting decisions and actions	(5) tion lit' environment to gy ategy
<ul> <li>Q4 A. Choose the correct option from the I. — marketing strategy includes many a control of pollution.</li> <li>a) Green Marketing Strategy</li> <li>c) Ambush Marketing Strategy .</li> <li>2. — refers to the speed at which mare a) Product mix</li> <li>c) Pace</li> </ul>	<ul> <li>b) Viral Marketing Strateged)</li> <li>b) Viral Marketing Strateged)</li> <li>c) Guerilla Marketing Strateged)</li> <li li="" strateged)<=""> &lt;</li></li></li></li></li></li></li></li></li></li></li></li></ul>	(5) tion lit' environment to gy ategy
<ul> <li>Q4 A. Choose the correct option from the I. — marketing strategy includes many a control of pollution.</li> <li>a) Green Marketing Strategy</li> <li>c) Ambush Marketing Strategy .</li> <li>2. — refers to the speed at which mar a) Product mix</li> <li>c) Pace</li> <li>3. The — concept of SBU was device the speed of the s</li></ul>	ne following: areas ranging from conserva b) Viral Marketing Strateg d) Guerilla Marketing Str eketing decisions and actions b) Place Mix d) Promotion mix eloped by:	(5) tion lit' environment to gy ategy are taken.
<ul> <li>Q4 A. Choose the correct option from the I. — marketing strategy includes many a control of pollution.</li> <li>a) Green Marketing Strategy</li> <li>c) Ambush Marketing Strategy .</li> <li>2. — refers to the speed at which mare a) Product mix</li> <li>c) Pace</li> </ul>	<ul> <li>b) Viral Marketing Strateged)</li> <li>b) Viral Marketing Strateged)</li> <li>c) Guerilla Marketing Strateged)</li> <li li="" strateged)<=""> &lt;</li></li></li></li></li></li></li></li></li></li></li></li></ul>	(5) tion lit' environment to gy ategy are taken.
<ul> <li>Q4 A. Choose the correct option from the I. — marketing strategy includes many a control of pollution. <ul> <li>a) Green Marketing Strategy</li> <li>c) Ambush Marketing Strategy .</li> </ul> </li> <li>2. — refers to the speed at which mar a) Product mix <ul> <li>c) Pace</li> </ul> </li> <li>3. The — concept of SBU was develow a) Tala Consultancy Services b) McKinsey Consultancy Group</li> </ul>	he following: areas ranging from conserva b) Viral Marketing Strates d) Guerilla Marketing Str eketing decisions and actions b) Place Mix d) Promotion mix eloped by: c) Boston Consultancy Gr d) General Ekctric Compa	(5) tion lit' environment to gy ategy are taken.
<ul> <li>Q4 A. Choose the correct option from the I. — marketing strategy includes many a control of pollution. <ul> <li>a) Green Marketing Strategy</li> <li>c) Ambush Marketing Strategy .</li> </ul> </li> <li>2. — refers to the speed at which mar a) Product mix <ul> <li>c) Pace</li> </ul> </li> <li>3. The — concept of SBU was develow a) Tala Consultancy Services b) McKinsey Consultancy Group</li> <li>4. — factors influence consumer behaviored at the speed at the speed</li></ul>	he following: areas ranging from conserva b) Viral Marketing Strates d) Guerilla Marketing Str eketing decisions and actions b) Place Mix d) Promotion mix eloped by: c) Boston Consultancy Gr d) General Ekctric Compa	(5) tion lit' environment to gy ategy are taken.
<ul> <li>Q4 A. Choose the correct option from the I. — marketing strategy includes many a control of pollution.</li> <li>a) Green Marketing Strategy</li> <li>c) Ambush Marketing Strategy .</li> <li>2. — refers to the speed at which mar a) Product mix</li> <li>c) Pace</li> <li>3. The — concept of SBU was devaled at a consultancy Services</li> <li>b) McKinsey Consultancy Group</li> <li>4. — factors influence consumer behavand place.</li> </ul>	<ul> <li>he following:</li> <li>areas ranging from conservation</li> <li>b) Viral Marketing Strates</li> <li>d) Guerilla Marketing Strates</li> <li>d) Guerilla Marketing Strates</li> <li>eventing decisions and actions</li> <li>b) Place Mix</li> <li>d) Promotion mix</li> <li>eloped by:</li> <li>c) Boston Consultancy Gradowich Compares</li> <li>d) General Ekctric Compares</li> </ul>	(5) tion lit' environment to gy ategy are taken.
<ul> <li>Q4 A. Choose the correct option from the I. — marketing strategy includes many a control of pollution. <ul> <li>a) Green Marketing Strategy</li> <li>c) Ambush Marketing Strategy .</li> </ul> </li> <li>2. — refers to the speed at which mar a) Product mix <ul> <li>c) Pace</li> </ul> </li> <li>3. The — concept of SBU was deveal a) Tala Consultancy Services b) McKinsey Consultancy Group</li> <li>4. — factors influence consumer behave and place. <ul> <li>a) Psychological factors</li> </ul> </li> </ul>	<ul> <li>he following:</li> <li>areas ranging from conservation</li> <li>b) Viral Marketing Strates</li> <li>d) Guerilla Marketing Strates</li> <li>d) Guerilla Marketing Strates</li> <li>d) Guerilla Marketing Strates</li> <li>b) Place Mix</li> <li>d) Promotion mix</li> <li>eloped by:</li> <li>c) Boston Consultancy Gradowich</li> <li>d) General Ekctric Comparison</li> <li>viour with respect to product</li> <li>b) Personal Llctors</li> </ul>	(5) tion lit' environment to gy ategy are taken.
<ul> <li>Q4 A. Choose the correct option from the I. — marketing strategy includes many a control of pollution.</li> <li>a) Green Marketing Strategy</li> <li>c) Ambush Marketing Strategy .</li> <li>2. — refers to the speed at which mar a) Product mix</li> <li>c) Pace</li> <li>3. The — concept of SBU was devaled at a consultancy Services</li> <li>b) McKinsey Consultancy Group</li> <li>4. — factors influence consumer behavand place.</li> </ul>	<ul> <li>he following:</li> <li>areas ranging from conservation</li> <li>b) Viral Marketing Strates</li> <li>d) Guerilla Marketing Strates</li> <li>d) Guerilla Marketing Strates</li> <li>eventing decisions and actions</li> <li>b) Place Mix</li> <li>d) Promotion mix</li> <li>eloped by:</li> <li>c) Boston Consultancy Gradowich Compares</li> <li>d) General Ekctric Compares</li> </ul>	(5) tion lit' environment to gy ategy are taken.
<ul> <li>Q4 A. Choose the correct option from the I. — marketing strategy includes many a control of pollution. <ul> <li>a) Green Marketing Strategy</li> <li>c) Ambush Marketing Strategy .</li> </ul> </li> <li>2. — refers to the speed at which mar a) Product mix <ul> <li>c) Pace</li> </ul> </li> <li>3. The — concept of SBU was deveal a) Tala Consultancy Services b) McKinsey Consultancy Group</li> <li>4. — factors influence consumer behave and place. <ul> <li>a) Psychological factors</li> </ul> </li> </ul>	<ul> <li>he following:</li> <li>areas ranging from conserva</li> <li>b) Viral Marketing Strateg</li> <li>d) Guerilla Marketing Strateg</li> <li>d) Guerilla Marketing Strateg</li> <li>d) Guerilla Marketing Strateg</li> <li>keting decisions and actions</li> <li>b) Place Mix</li> <li>d) Promotion mix</li> <li>eloped by:</li> <li>c) Boston Consultancy Grad) General Ekctric Comparisation</li> <li>viour with respect to product</li> <li>b) Personal Llctors</li> <li>d) Marketing LtCtors</li> </ul>	(5) tion lit' environment to gy ategy are taken.
<ul> <li>Q4 A. Choose the correct option from the I. — marketing strategy includes many a control of pollution. <ul> <li>a) Green Marketing Strategy</li> <li>c) Ambush Marketing Strategy .</li> </ul> </li> <li>2. — refers to the speed at which mare a) Product mix</li> <li>c) Pace</li> <li>3. The — concept of SBU was deveral Tala Consultancy Services b) McKinsey Consultancy Group</li> <li>4. — factors influence consumer behave and place. <ul> <li>a) Psychological factors</li> <li>c) Socio-cultural factors</li> </ul> </li> </ul>	<ul> <li>he following:</li> <li>areas ranging from conserva</li> <li>b) Viral Marketing Strateg</li> <li>d) Guerilla Marketing Strateg</li> <li>d) Guerilla Marketing Strateg</li> <li>d) Guerilla Marketing Strateg</li> <li>keting decisions and actions</li> <li>b) Place Mix</li> <li>d) Promotion mix</li> <li>eloped by:</li> <li>c) Boston Consultancy Grad) General Ekctric Comparisation</li> <li>viour with respect to product</li> <li>b) Personal Llctors</li> <li>d) Marketing LtCtors</li> </ul>	(5) tion lit' environment to gy ategy are taken.

2B3D6DC167EE7238A38E15115E639282

### Q4 B. State whether the following statements are True or False

(5)

- I. Stealth marketing is also known as undercover marketing.
- 2. The term Triple Bottom Line was coined by Michael Porter.
- 3. Pricing involves push and pull strategies.
- 4. The concept of Production sharing was developed by Peter Drucker.
- 5. The element of physical evidence belongs to the service marketing mix.

### Q4 C. Match the following:

#### **COLUMN A**

- 1. Amazon
- 2. Twitter
- 3. Defevsive Steategy
- 4. Micro Environment
- 5. Macro Environment

- COLUMN B
- a. Suppliers
- b. PESTLE
- c. B2C Marketing
- d. Social Media Marketing
- e. Position defense

# OR

### Q4. Write short notes on: (Any 3)

- a) Franchising strategy
- b) Hospitality Marketing
- c) Cause Marketing
- d) Mohile Marketing
- e) Social Marketing

\*\*\*\*\*

34016

Page 2 of 4

Paper / Subject Code: 72217 / Group B: Business Studies (Management) : Marketing Strategies and practices

गुण:६०

## वेळ:श्तास

सूचना :	8	. सर्व प्रश्न अ	भनिवार्य.					
	2	. उजवीकर्ड	ोल अंक पूर्ण र	गुण दर्शिवि	ाता.			
प्र.१.अ		विपणन धोरण ही संकल्पना स्पष्ट करा.त्याच्या वैशिष्ट्याची गणना करा. (१५)						
प्र.१.ब		विपणनाचे भविष्य यावर टिप्पणी करा.						
			ST		किंवा			
प्र.१.क		विपणन धोरणाची भूमिका स्पष्ट करा. (१५)						
प्र.१.ड		हरित विपणन संकल्पना उदाहणासहीत स्पष्ट करा.						
प्र.२.अ		विपणन नियोजनातील विषयावर चर्चा करा. (१५)					(૧૬)	
प्र.२.ब		्विपणन मिश्राचे महत्त्व स्पष्ट करा.						
				6	किंवा			
प्र.२.क		SWOT f	वेश्लेषणाचे वर्णन	न करा.	A CONTRACTOR		39 5	(૧૧)
प्र.२.ड		बचावात्मक व आक्षेपार्ह विपणन धोरणातील फरक स्पष्ट करा.						
A.					32		-10 gol	
प्र.३.अ		ग्राहक एकनिष्ठेचे महत्त्व वर्णन करा. (१५)				(૧૬)		
प्र.३.ब		PESTLE विश्लेषण स्पष्ट करा.						
				S) (	किंवा			
प्र.३.क		ग्राहक संबध व्यवस्थापनाचे तंत्र स्पष्ट करा. (१५)						
प्र.३.ड		उपभोक्ता खरेदी वर्तणुकीवर परिणाम करणाऱ्या घटकांवर चर्चा करा.						
			<u>s</u>	5				
प्र.४.अ			<u> ती</u> योग्य विकल्प		2			(५)
	8	Y	रण हे पर्यावरण	संवर्धन हे 8	तेत्र अंतर्भूत			
		, O	रित विपणन	A Contraction		ब) व्हराल विप		
		क) ह	ल्ला विपणन धे	ोरण		ड) गोरिला वि	पपण धोरण	
					Set.	~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~		
	२	<u>}</u>		नेर्णय घेण्याः	चा वेग दश्	0		
			स्तू मिश्र			ब) स्थान मिश्र		
		क) ग	ती 🔬			ड) जाहिरात वि	मेश्र	
	3	SBU संक	ल्पना	) 	् विकसित	केली		
	12		्यता कंन्सल्टन्सी		(31741/1/1		कंन्सल्टन्सी समुह	
ST.			स्टोन कंन्सल्टन		्र	) जनरल इलेक्ट्रि	•	
	þ	A.	5	97 . S.		·····		
		20x						

34016

Page 3 of 4

Paper / Subject Code: 72217 / Group B: Business Studies (Management) : Marketing Strategies and practices

४ ग्राहक वर्तनुकीतील परिणाम करणारे———— हे घटक वस्तू, किंमत , जाहिरात

- व स्थान यांच्याशी सबंधित आहे.
  - अ) मानशास्त्रीय घटक
  - क) सामाजिक सांस्कृतिक
- ब) खाजगी घटक ड) विपणन घटक
- गुंतलेल विपणनास ———— असेही म्हणतात.
  - अ) हरित विपपण
  - ब) अनुभवात्मक विपणन
- ब) सामाजिक विपणन ड) वायरल विपणन
- पणन 🔬 ड) व

प्र.४.ब

५

खालील विधाने बरोबर की चूक ते सांगा. छपवा छपवी विपणनास गुप्त विपणन असेही म्हणतात. मायकल पोर्टल ह्यांनी त्रिस्तरीय तळरेषा प्रसिद्ध केली. किंमत ढकलणे व खेचणे धोरण धोरण अंतर्भूत करते. उत्पादन विभागणी ही संकल्पना पिटर ड्रकर यांनी विकसित केली होती. भौतिक पुरण्याचे घटक हे सेवा विपणन मिश्राचे एक हिस्सा आहे.

प्र.४.क

जोड्या लावा.

स्तंभ अ	स्तंभ ब
ॲमेझोन	पुरवठा करणारे
ट्वीटर	PESTLE
बचावात्मक धोरण	बी टू सी विपणन
सूक्ष्म पर्यावरण	समाज मध्यम विपणन
समग्र पर्यावरण	स्थिती बचाव

किंवा

प्र.४ .

- टीपा लिहा कोणत्याही तीन. १ फ्रेंच्यासिंग धोरण
- २ 💦 आदरातिथ्य विपणन
- ३ कारण विपणन
  - भ्रमण विपणन
- . सामाजिक विपणन

(१५)

34016